

BSE Limited First Floor, New Trading Ring Rotunda Building, P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Ltd. Listing Compliance Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai 400 051

November 29, 2025 Sc no.: 18834

Dear Sir/Madam,

# Sub: Newspaper Advertisement - Postal Ballot Notice of Tata Motors Passenger Vehicles Limited (formerly Tata Motors Limited) ('the Company')

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the newspaper advertisements in relation to the Postal Ballot Notice of the Company, published on November 29, 2025, in the following newspapers:

- a. Financial Express
- b. Loksatta

These are also being made available on the Company's website at www.cars.tatamotors.com.

This is for your information and records.

Yours faithfully, Tata Motors Passenger Vehicles Limited (formerly Tata Motors Limited)

Maloy Kumar Gupta Company Secretary & Chief Legal Officer

Encl: as above

### **TATA MOTORS PASSENGER VEHICLES LIMITED**

# वाघाची राजस्थानात पाठवणी

नागपूर : व्याघ्रप्रकल्पातून व्याघ्रप्रकल्पात वाघिणीच्या यशस्वी महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील वाघांचे राजस्थानमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. या दोन्ही राज्यांतून स्थलांतरणासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मंजरी दिली आहे.

राजस्थानमध्ये वाघांची आनुवंशिक विविधता वाढवण्यासाठी मध्य प्रदेशातील पेंच आणि कान्हा व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून हे वाघ आणि वाघिणी राजस्थानला स्थलांतरित केले जाणार आहेत.

# दोन टप्प्यांत निवडणुका

(पान १ वरून) यांनी दिली १७ जिल्हा परिषदांमधील आरक्षण कमी करून निवडणुका घेणार असल्याचे संकेत निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिले आहेत. १५ जिल्हा परिषदांबाबत काहीच प्रश्न उद्भवत नाही. यातनच पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात आरक्षणाचे प्रमाण अधिक असलेल्या १७ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची योजना आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आयोगाने केले आहे. न्यायालयीन आदेश व अन्य कारणांमुळे या निवडणुका

लांबणार असल्यास योग्य वेळी

न्यायालयाला अवगत करून वेळ

वाढवून घेतली जाईल, असेही

आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता प्रतिनिधी

पकडल्यामुळे

दिवसांपासून बिबट्या दिसल्याच्या

अनेक तक्रारी येत होत्या. तसेच या

बिबट्याचा शेत शिवारात वावर

दिसत असल्याने परिसरातील

शेतकरी, शेतमजुर धास्तावले होते.

सोडला.

# १५ डिसेंबरपर्यंत मुदत, अनियमितता आढळल्यास कारवाईचा इशारा

# शाळांची एकाच वेळी पटपडताळणी

पुणे : राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची विशेष पथकाद्वारे एकाच वेळी पडताळणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये अनियमितता किंवा चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांची नोंद केल्याचे आढळल्यास सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

केंद्रप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्राथमिक शिक्षक संचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचमान्यता युडायस संचालक डॉ. शरद गोसावी यांनी प्रणालीमधील मुख्याध्यापकांनी नमूद याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे केलेल्या माहितीच्या आधारे केली राज्यातील विभागीय शिक्षण जाणार आहे. त्यासाठी युडायस प्लस उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक प्रणालीमध्ये



शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,

मुख्याध्यापक

मुख्याध्यापकांना सूचना

• मुख्याध्यापकांनी भरलेली माहिती केंद्रप्रमुखांच्या लॉगिनला पाठवण्यात आली आहे.

🗕 यूडायस प्लसमधील स्टुडंट पोर्टलवर मिळालेली माहिती केंद्रप्रमुखांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती, भेटीच्या दिवशी उपस्थित असलेले विद्यार्थी, परीक्षा दिनांकास उपस्थित असलेले विद्यार्थी तसेच या पूर्वी शाळेला भेट दिली असल्यास त्या दिवशीची उपस्थिती या सर्वांचा विचार करावा.

• केंद्रप्रमुखांनी त्यांच्या लॉगिनमधून बनावट विद्यार्थी, अनुपस्थित असणारे, शिक्षक-शिक्षकेतर पदे मेंजूर होण्यासाठी वाढवलेला पट संचमान्यतेसाठी पाठवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

लॉगिनद्वारे माहिती भरण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची माहिती संचमान्यतेसाठी विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणीकरण, सत्यता पडताळणीची जबाबदारी ही केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांची आहे. त्यामुळे केंद्रप्रमुखांनी काळजीपूर्वक त्यांच्या कार्यक्षेत्रातील

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यात अनियमितता आढळल्यास त्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

# हास्यकवी मिर्झा बेग यांचे निधन

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अमरावती : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी. 'हास्यसम्राट'. एक्स्प्रेस'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, दोन कन्या आहेत. त्यांच्यावर ईदगाह कबरस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील नेर

तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे त्यांचे मुळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात 'मिर्झा एक्स्प्रेस' या घरात त्यांचे वास्तव्य होते. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या



कानाकोपऱ्यांत त्यांनी आपल्या

'मिर्झा एक्स्प्रेस' या काव्य मैफिलीचे

६ हजारांवर कार्यक्रम केले. वयाच्या

अकराव्या वर्षापासन त्यांनी कविता

बेग यांनी १९७० पासून त्यांनी

मंचावर कविता सादर करायला

सुरुवात केली. पुढील पन्नास वर्षे

कविसंमेलनांचे ते केंद्रबिंदू ठरले.

वृत्तपत्रातील विविध स्तंभातून

लेखनाला सुरुवात केली होती.

मुख्यमञ्याकडून शोक व्यक्त

डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आपण गमावला आहे. त्यांनी वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर नेले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला.

लेखनही त्यांनी केले. त्यांचे २० काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांचा मिर्झा एक्स्प्रेस या नावाने अफलातन किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. शेती, माती, कृषी शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, आणि सामाजिक विरोधाभासावर नर्मविनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती.

# 'लोकसत्ता लेक्चर'च्या दुसऱ्या पर्वात न्या. भूषण गवई

(पान १ वरून)

विराजमान होऊन त्या इच्छेला वेगळा आयाम दिला. देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणन गवर्ड यांनी १४ मे रोजी शपथ घेतली आणि उण्यापऱ्या सहा महिन्यांच्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यापूर्वीही देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या निर्णयांचा ते भाग

गेल्या काही वर्षांत देशाला चार मराठमोळे सरन्यायाधीश लाभले. त्यात गवई हे तूर्त तरी अखेरचे. त्यामुळे, वकील ते देशाचा सरन्यायाधीश असा त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

सरन्यायाधीश म्हणून गवई यांच्या वाट्याला अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी आला असला तरी या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निवाडे दिले. न्यायिक क्षेत्रात सर्वोच्चपदी असतानाही सर्वसामान्यांप्रमाणे

बोलणारा अशी त्यांची आणखी एक ओळख तयार झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी अनेक आमुलाग्र बदल केले. काही जुन्या प्रथांना छेद दिला.

आरक्षणात बदल करताना न्यायमुर्ती गवई यांनी क्रिमीलेअर म्हणजे आर्थिक निकष हे अनुसूचित जाती-जमाती आरक्षणाचे मूलभूत तत्त्व करण्याची गरज व्यक्त केली आणि अनुसूचित जातींमध्ये अधिक मागासलेल्या गटांना स्वतंत्र आरक्षण देण्याचे आदेश देऊन अनुसूचित जातींचे उपविभागीकरण करणारा निर्णय दिला. उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील सरकारांनी चालवलेल्या 'बुलडोझर न्याया'बाबतही गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला. सरकार किंवा प्रशासन आरोपींची घरे पाडन न्यायाधीशाप्रमाणे वागू शकत नाही, असे नमूद करून त्यांनी १५ दिवस आधी नोटीस बजावणे व बुलडोझर

चालवण्यापूर्वी इतर कायदेशीर कार्यवाही पर्ण करण्यासह मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यांचा हा निर्णय गरीब व सामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा ठरला. याशिवाय, वक्फ कायद्यातील काही वादग्रस्त तरतुदींना स्थगिती, लवाद रिफॉर्म कायद्यातील काही तरतुदी रद करणे, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जंगल, अभयारण्य व खाणींवर नियंत्रण आणणारा निर्णय, त्यात झारखंडच्या सरंडा जंगलाला अभयारण्य दर्जा, अरावलीचे संरक्षण आणि अन्य पर्यावरणपूरक निर्णयांचा समावेश होता. याशिवाय, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्या निर्णयाचा, निवडणूक रोखे योजना रद करणे, २०१६ मधील केंद्र सरकारच्या निश्चलीकरणाचा निर्णय वैध ठरवण्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठाचाही गवई हे भाग होते.

# नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती

विदर्भ.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिवलकर कुटुंबाने नवी मुंबईतील सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची सिडकोची जमीन लाटल्याचा आरोप होत असतानाच या जिमनीच्या मालकी हक्काच्या निश्चितीबाबत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. नवी मुंबईतील जमिनीशी निगडित वनविभागाच्या हितसंबंधांबाबत चौकशी करून शिफारस करण्यासही समितीला सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी काही महिन्यांपर्वी नवी मुंबईतील सिडकोच्या जमीन वितरणात

## नगरविकास विभागाचे आढेश जारी



घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. २०२४ मध्ये सिडकोच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी रुपये किमतीची जमीन वितरित केल्याचा पवार यांचा आरोप आहे. या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नवी मुंबईतील सिडको कार्यालयावर मोर्चा

केवळ समिती स्थापन चौकशी समितीकडून मौजे दापोली करून चालणार नाही तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करणे गरजेचे आहे. शिवाय या प्रकरणाचे गांभीर्य बघता आणि समितीची चौकशी प्रभावित होण्याची शक्यता लक्षात घेता मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा

> - **रोहित पवार,** आमदार राष्ट्रवादी (शरद पवार)

काढला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने नेमलेल्या

घेतलाच गेला पाहिजे.

कोपर, तरघर, सोनखार आणि उलवे जिमनीच्या मालकी निश्चितीची चौकशी जाणार आहे. चौकशी समितीत सदस्य म्हणन मख्य वनसंरक्षक ठाणे, जिल्हाधिकारी

सहव्यवस्थापकीय संचालक-३, उप वनसंरक्षक अलिबाग यांचा समावेश आहे. तर मुख्य भूमी आणि भूमापन अधिकारी (ठाणे/रायगड), सिडको हे या समितीचे सदस्य सचिव आहेत

### टाटा मोटर्स पॅर्सेजर व्हेड्कल्स लिमिटेड

( आधीची टाटा मोटर्स लिमिटेड )

**नोदणीकृत कार्यालय**: बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई- ४००००१. टेलि.: +९१ २२ ६६६५८२८२, ईमेल: inv\_rel@tatamotors.com

वेबसाइट: www.cars.tatamotors.com. सीआयएन- एल२८९२०एमएच१९४५पीएलसी००४५२०

**सचना** याद्वारे देण्यात येत आहे की. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड ( आधीची टाटा मोटर्स लिमिटेड) (''कंपनी''), कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या लाग् तरतुर्दीनुसार आणि त्याअंतर्गत केलेले नियम (''नियम''), सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्स''), एमसीए (''परिपत्रके'') याद्वारे जारी केलेल्य विविध सामान्य परिपत्रकांद्वारे ई-व्होटिंगद्वारे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी पोस्टल बॅलेट प्रक्रिया आयोजित करण्यासाठी कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने (''एमसीए' विहित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांसहवाचता इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिय ''एसएस-२'') द्वारे जारी केलेले सेक्रेटरीअल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मीटिंग्ज खालील विशेष/ सामान्य ठराव मंजूर करण्यासाठी केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे (''रिमोट ई-व्होटिंग'') पोस्टल मतदानाचा मार्ग यासाठी सध्या अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक

ज्लादर्ग ) नारदर्श नराष्ट्रामाचा नारा नाराज राज्या जनसारा जसरास्त्रा कागरमाहा वचाराक					
सुधारणा किंवा सुधारणा किंवा पुनर्अधिनियमनासह आणि कंपनीच्या सदस्यांची मान्यता					
मागि	मागितली जात आहे.				
अ.	ठरावाचे वर्णन	ठरावाचा प्रकार			
क्र.					
१	श्रीमती सुधा कृष्णन (डीआयएन: ०२८८५६३०) यांची	विशेष ठराव			
	कंपनीच्या गैर–कार्यकारी, स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती				
२	श्री. पथमदाई बालचंद्रन बालाजी (डीआयएन: ०२७६२९८३)	सामान्य ठराव			
	यांची कंपनीचे गैर–कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती				
3	श्री. शैलेश चंद्रा (डीआयएन:०७५९३९०५) यांची कंपनीच्या	सामान्य ठराव			
	संचालकपदी नियुक्ती				

(''सूचना'') https://cars.tatamotors.com/investors/shareholder-information/postalballot.html यावर, एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com यावर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर, म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर, अनुक्रमे www.bseindia.com आणि

एमसीए परिपत्रकांच्या तरतुर्दींच्या अनुषंगाने, पोस्टल बॅलट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय लिफाफ्यासह, सूचनेची भौतिक प्रत सदर या पोस्टल बॅलटसाठी सदस्यांना पाठवली जात नाही आणि सदस्य ई-व्होटिंगद्वारे मतदान करू शकतात.

कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत शेअर्सच्या पेड-अप मूल्यावर मतदानाचा अधिकार मोजला जाईल. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने सदर ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानावी.

ई-व्होटिंगसाठी सूचना:

सुरू होईल आणि रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. सदर या कालावधीत, कट-ऑफ तारखेनुसार भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात. सदस्यांना खिवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे त्यांची सहमती (यासाठी) किंवा असहमती (विरुद्ध) देण्याची विनंती केली जाते. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल यांच्याद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.

संचालक मंडळाने पोस्टल मतपत्रिकेची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासण्यासाठी श्री. पी. एन. पारिख (सदस्यता क्र. एफसीएस ३२७, सीपी क्र. १२२८) किंवा त्यांना वगळून, सुश्री जिग्यासा एन. वेद (सदस्यता क्र. एफसीएस ६४८८, सीपी क्र. ६०१८) किंवा त्यांना वगळून, मेसर्स पारिख ॲण्ड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, श्री. मितेश धाबलीवाला (सदस्यता क्र. एफसीएस

छाननीकाराच्या अहवालासह घोषित केलेले निकाल अध्यक्ष किंवा त्यांच्याकडून अधिकृत असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीने निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच, कंपनीची वेबसाइट www.cars.tatamotors.com आणि एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com यावर पोस्ट केले जातील आणि कंपनीचे इक्विटी शेअर्स ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत त्यांना ते कळवले जातील. निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर देखील प्रदर्शित केले

काही प्रश्न असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा ०२२-४८८६७००० यावर

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी सूचनेतील सर्व नोंदी आणि विशेषतः रिमोट ई-व्होटिंगद्वारे

( आधीची टाटा मोटर्स लिमिटेड)

# पाचगणीजवळ बिबट्या जेरबंद मेंढ्यांवर, कुत्र्यांवर हल्ले केले होते. यामध्ये अनेक पाळीव

सातारा : पाचगणी परिसरात गेले काही दिवस धुमाकूळ घालणारा बिबट्या शुक्रवारी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पाचगणी जवळील भोसे (ता. महाबळेश्वर) येथील दारे नावाच्या शिवारात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता या बिबट परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास पाचगणी परिसरात गेल्या काही

> बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला विनंती करण्यात येत होती. काहींनी या बिबट्याला शिवारात फिरताना पाहिले होते. बिबट्याने अनेक ठिकाणी शेळ्या

जनावरांचा मृत्यू झाले होते. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाने भिलार पांगरी भोसे परिसरात पिंजरा लावला होता. पण बिबट्या नेहमी चकवा देत होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी हा बिबट्या पिंजऱ्यात शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला कळवली. यानंतर वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकरी आणि शेतमजूर शेतामध्ये जाण्यास घाबरत होते. यामुळे शिवारातील कामे खोळंबली होती. बिबट्या पकडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मदरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड ('विनंतीअर्जदार कंपनी') यांच्या समभाग भांडवलात कपात

ोजी अपलोड करण्यात आला. ासेच व्यक्तिगत धनकोंना प्रपत्र आरएससी-३ मधील सूचन राजय अवस्तार प्रचार प्रवास है । गाउदियाँ २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या संदर्भात, विनंतीअजंदार कंपनीच्या अधिवक्त्यांनी सुद्धा २२ नोव्हेंबर २०२५ रोजी बिझनेस स्टैंडर्ड (ईग्लिश) आणि लोकसत्ता (मराठी), पुणे व मुंबई आवृत्तीत वर्तमानपत्रीय जाहिरात प्रकाशित केली होती. ही सचना हे कळविण्यासाठी प्रकाशित करण्यात येत आहे की माननीय एनसीएलटी यांचा आदेश २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अपलोड करण्यात आला होता आणि असे की माननीय न्यायाधिकरणाच्या निदेशांचे अनुपालन करून विनंतीअर्जदार

र्मिनियम, २०१३च्या कलम ५२ सोबत वाचावयाच्या कलम ६ अंतर्गत विनंतीअर्जाच्या प्रकरणी

सीआयएनः यु६७१२०एमएच१९८५पीएलसी४२९६९२ पनी अधिनियम. १६५६च्या उपबंधांनसार स्थापन केलेली आणि मुनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, बान्द्रा वु हॉम्प्टेक्स, वान्द्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००५२ ोंदणीकृत कार्यालय असलेली कंपनी .. .कंपनी/ विनंती अर्जदार कंप-

देनांकितः २८.११.२०२५ स्थळः दिल्ली

# मंबर्ड बेंच यांच्यासमार

कंपनीच्या धनकोंना पुरवणी सूचनासुद्धा निर्गमित केल्या आहेत.

# २०२५चा कंपनी विनंती अर्ज क्र. २४० नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (कंपनीच्या भाग भांडवलाच्या कंपातीची पद्धत) रुल्स, २०१६ सोबत वाचावयाच्या कंपनी

विनंतीअर्जदार कंपनीचे अधिवक्त

दरसन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड

...कंपनी/ **सूचनेची प्रसिद्धी** गद्वारे सूचना देण्यात येते की वी 'पातीलण प्राप्तीलण प्राप मुख्यन्या प्रसिद्धाः ग्राह्मरे सूचना देण्यात येते की कंपनीच्या भाग भांडवलाच्या मगतीला पुष्टी मागण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय एनसीएलटी, मुंबई बेंच यांच्यासमोर् अर्ज/ विनंती अर्ज सादर्

जी-२९, एलजीएफ, लजपतनगर- ३, दिल्ली- ११००२

तारीख/ मागणी

पचनेतील रक्कम (रु.)

### शेतकरी आणि ग्रामस्थांकडून भौतिक ताबा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, कार्यालय क्र. २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १ प्लॉट क्र.-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (पश्चिम)-४००६०४. अधिकृत आयसीआयसीआय बैंक अधिकारी यांनी सिक्युरिटायजेशन ऑण्ड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेट्स ऑण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूस्स २००२ च्या नियम ३ सहवाचता निर्देशित कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा बापर करूने खाली नमुद केलेल्या कर्जंदराला नीटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नीटीसमध्ये नमुद

केलेली रक्कम परत करण्यासाठी मागणी सूचना जारी केल्या आहेत. रक्कम परत करण्यात अयशस्त्री झाल्यामुळे, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, निम्मस्वाक्षरीकार यांनी सदर निर्देशित नियमांच्या नियम ८ सहवाचता निर्देशित वरील कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/तिला दिलेल्या अधिकारांचा बापर करून खाली वर्णन केलेल्या मालमतेचा खाली नमूद केलेल्या तारखांना तावा घेतला आहे. विशेषत: कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला यादारे इशारा देण्यात येतं

की, त्यांनी मालमत्तेशी व्यवहार करू नये. मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांच्या शुल्क आकारणीच्या विषयाधीन असेल. कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक

के काकडिया/कल्पेश व्ही काकडिया/ प्रवीणभाई बी अलगिया/ महेंद्र व्ही काकडिया/व्हीएनआर एक्स्पोर्टस/ रमेश मुळजीभाई असोदरिया-व्हीएनआर एक्स्पोर्ट्सचे भागीदार/कल्पेशभाई विनभाई काकडिया-व्हीएनआर एक्सपोर्ट्सचा भागीदार/विनुभाई कल्याणभाई काकडिया-व्हीएनआर एक्सपोर्टसचे भागीदार/प्रविणभाऊ एक्स्पोर्ट्सचे भागीदार/ महेंद्र विनुभाई

काकडिया - व्हीएनआर एक्सपोर्टेंसचा

एलबीएसयूआर००००४७३७९५७

भौतिक ताब्याची तारीख १. रमेशभाई मुळजीभाई असोदरिया/विनुभाई मालमता १. दुकान क्र. युजी/११, १ला मजला, व्ही स्ववेअर, व्हेऑन स्ववेअरसमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस. दि. २३ जून २०२१ सुरत क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९ मोजमापे ३१८.५० चौरस फूट कार्पेट क्षेत्र किंवा २९.६० चौरस मीटर आणि बिल्ट अप क्षेत्र ३१.३४ चौरस मीटर. मालमत्ता २. दुकान क्र. युजी/१३, १ला मजला, व्ही स्ववेअर, व्हेऑन स्ववेअरसमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस

गाळगचेचे वर्णान

क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९. मोजमापे ३२८.५ चौ. फूट चटई क्षेत्रफळ किंवा ३०.५३ चौ. मीटर आणि बिल्ट अप क्षेत्रफळ ३१.८२ चौ. मीटर. मालमत्ता ३. दुकान क्र. युजी/१४, १ला मजला, व्ही स्ववेअर, व्हेऑन स्ववेअरच्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत - ३९५००९. मोजमापे ३१८.५० चौरस फूट कार्पेट क्षेत्र किंवा २९.६० चौरस मीटर आणि बिल्ट अप क्षेत्र ३१.३४ चौरस मीटर.

मालमत्ता ४. दुकान क्र. युजी/१५, १ला मजला, व्ही स्क्वेअर, व्हेऑन स्क्वेअरच्यासमोर, आर. एस. क्र.१५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस. क्र.२९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत-३९५००९. मोजमापे ३१८.५ चौ. फूट कार्पेट क्षेत्र किंवा २९.६० चौ. मीटर आणि बिल्ट अप क्षेत्र ३१.३४ चौ. मीटर. मालमत्ता ५. दकान क्र. यजी/१६. १ला मजला, व्ही स्ववेअर. व्हेऑन स्ववेअरच्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२. टी.पी.एस

क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९. मोजमापे ३२८.५० चौ. फूट कार्पेट क्षेत्र किंवा ३०.५३ चौ. मीटर आणि बिल्ट अप क्षेत्र ३१.८२ चौ. मीटर. मालमत्ता ६. दुकान क्र. युजी/१०, १ला मजला, व्ही स्ववेअर, व्हेऑन स्ववेअरच्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९. मोजमापे ३१८.५

चौरस फूट कार्पेट क्षेत्र किंवा २९.६० चौरस मीटर आणि बिल्ट अप क्षेत्र ३१.३४ चौरस मीटर. मालमत्ता ७. दकान क्र. यजी/९. १ला मजला, व्ही स्ववेअर, व्हेऑन स्ववेअर्च्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२. टी.पी.एस क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९. मोजमापे ३२८.५०

मालमत्ता ८. दुकान क्र. युजी /७, पहिला मजला, व्ही स्क्वेअर, व्हेऑन स्क्वेअरच्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९. मोजमापे ३१८.५० चौ. फूट किंवा २९.६० चौ. मीटर कार्पेट एरिया आणि बिल्ट अप एरिया ३१.३४ चौ. मीटर.

मालमत ९. दकान क्र. यजी/८. १ला मजला, व्ही स्ववेअर. व्हेऑन स्ववेअरच्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२. टी.पी.एस क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत -३९५००९. मोजमापे ३२८.५० चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळ किंवा ३०.५३ चौ. मीटर आणि बिल्ट अप क्षेत्रफळ ३१.८२ चौ. मीटर.

मालमत्ता १०. दुकान क्र. युजी/१२, १ला मजला, व्ही स्ववेअर, व्हेऑन स्ववेअरच्यासमोर, आर.एस. क्र. १५६/१ आणि १५६/२, टी.पी.एस क्र. २९ (रॅंडर) आणि एफ.पी. क्र. ६२, पालनपूरजवळ, जकातनाका रोड, गाव रांदेर, जिल्हा अडाजन, सुरत- ३९५००९. मोजमापे ३२८.५ चौरस फट कार्पेट क्षेत्र किंवा ३०.५३ चौरस मीटर आणि बिल्ट अप क्षेत्र ३१.८२ चौरस मीटर.

धारण मालमत्ता दुकान क्र. युजी/७ ते युजी/१६ सर्व इमारती आणि त्यावरील संरचनांसह यांचे ते सर्व तुकडा आणि पार्सल आणि जिमनीशी जोडलेले किंवा जिमनीशी जोडलेल्या कोणत्याही गोष्टीशी कायमचे जोडलेले सर्व प्लांट आणि यंत्रसामग्री, वर्तमान आणि भविग . बर नमूर केलेल्या कर्जदारांग/जामीनदारांग याद्वारे रक्कम परत करण्यासाठी ३० दिवसांची नोटीस दिली आहे, अन्यथा सदर ही नोटीस प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर महाण ठेवलेल्या मालमतेर्च

**PUBLIC ANNOUNCEMENT** (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy **Board of India (Insolvency Resolution Process for** 

Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF GALAXY CONSTRUCTION AND CONTRACTORS PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS **Galaxy Construction and Contractors** 

	Private Limited
Date of incorporation of corporate debtor	05/09/2001
Authority under which corporate debtor is ncorporated / registered	Registrar of Companies-Pune (MH)
Corporate Identity No. / .imited Liability Identification No. of corporate debtor	U45202PN2001PTC016421
Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	4, Vishnuprasad, Near Kamla Nehru Parl 783b, Erandwane, Pune, Maharashtra, India, 411004
nsolvency commencement late in respect of Corporate Debtor	Date of Order – 26/11/2025 Date of Intimation to IRP – 27/11/2025
stimated date of closure of nsolvency Resolution Process	26/05/2026
Name and registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	CMA Srigini Rajat Naidu IBBI Regn No: IBBI/IPA-003/IP- N000137/2017-2018/11513
Address and e-mail of the nterim Resolution	Address: Block No. 11-12, First floor, Mount Annex, Opp. Oriental Insurance
	Authority under which corporate debtor is incorporated / registered corporate Identity No. / imited Liability Identification No. of corporate debtor address of the registered office and principal office (if inny) of corporate debtor insolvency commencement late in respect of Corporate Debtor is insolvency Resolution Process Name and registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional Address and e-mail of the

Professional, as registered Co., Mount Road, Ext. Sadar, Nagpur – 440001 Email- rajat\_naidu@yahoo.com Address and e-mail to be used CMA Srigini Rajat Naidu for correspondence with the Address: 1502-Ved Solitaire, Cement Interim Resolution Road, Dharampeth Extension, Shivaji **Professional** Nagar, Nagpur (MH) – 440010 Email: galaxyconstruction.cirp@gmail.com Last date for submission of 11/12/2025 claims 12 Classes of creditors, if any, under clause (b) of subsection (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of the Galaxy Construction and Contractors Private Limited on 26/11/2025. Copy of orde received by Interim Resolution professional on 27/11/2025.

(a) Web link:

(b) Physical Address: NA

https://www.ibbi.gov.in/home/download

of creditors in a class (Three

representatives are available

names for each class)

(b) Details of authorized

4 (a) Relevant Forms

The creditors of Galaxy Construction and Contractors Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 11/12/2025 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10. The Financial Creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. The Financial Creditors, Operational Creditors, Workman and Employees

Authorised Representative of Workmen or Employees, Other Stakeholders may download the relevant forms from the following link: https://www.ibbi.gov.in/home/downloads CMA Srigini Rajat Naidu Date: 29/11/2025

IBBI Regn No: IBBI/IPA-003/IP-N000137/2017-2018/11513 **Interim Resolution Professional** Mo.No: 9422507009

४ श्री. शैलेश चंद्रा (डीआयएन: ०७५९३९०५) यांची कंपनीचे सामान्य ठराव व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती आणि मानधन देणे

www.nseindia.com यावर उपलब्ध आहे, ज्यावर इक्विटी शेअर्स सुचीबद्ध आहेत. लाग कायद्यांच्या अनुषंगाने, कंपनीने पोस्टल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, राजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्ट ('आरटीए')/ डिपॉझिटरीजकडे शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५ (''कट-ऑफ डेट'') रोजीपर्यंत नोंदणीकृत आहेत.

रिमोट ई-व्होटिंगच्या संदर्भात सविस्तर प्रक्रिया खाली नमूद केली आहे:

१. रिमोट ई-व्होटिंग शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. (भाप्रवे)

८३३१, सीपी क्र. ९५११) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

कॉल करू शकता किंवा एनएसडीएलच्या सहाय्यंक उपाध्यक्षा- श्रीमती पल्लवी म्हात्रे यांना evoting@nsdl.com यावर विनंती पाठवू शकता.

मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड यांच्यासाठी

मलय कुमार गुप्ता

कंपनी सचिव आणि मुख्य कायदेशीर अधिकारी नोव्हेंबर २९, २०२५

चौ. फूट कार्पेट एरिया किंवा ३०.५३ चौ. मीटर आणि बिल्ट अप एरिया ३१.८२ चौ. मीटर.

सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुदींनुसार विक्री केली जाईल. दिनांक: २९ नोव्हेंबर २०२५ विनम्र अधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लि. यांच्यासाट







Palghar Branch: Gokuldham Shopping Centre, Mahim Road, ) बैंक ऑफ़ बड़ीदा Palghar (West), Dist. Palghar, Maharashtra – 401404. Bank of Baroda Phone: 02525-240462 / 240093 E Mail: paltha@bankofbaroda.com Web: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 29.9.2025 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower Mr. Kapurchand Ramdhyan Prajapati & Mrs.Bhanmati Kapurchand Prajapati to repay the amount mentioned in the notice being Rs. 33,74,492.00 (Rupees Thirty Three Lakh Fifty Seventy Four Thousand Four Hundred Ninety Two Only) as on 29.09.2025 plus unapplied / unserviced Interest, within 60 days from the date of receipt The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount,

notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 28" day of November of the year The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower Mr. Kapurchand Ramdhyan Prajapati & Mrs. Bhanmati Kapurchand Prajapati to repay the amount mentioned in the notice being Rs. 33,74,492.00 (Rupees Thirty Three Lakh Fifty Seventy Four Thousand Four Hundred Ninety Two Only) as on 29.09.2025 and The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of

time available to redeem the secured assets. Description of the Immovable Property:

Mortgage of Row House No 31(B) Admeasuring about 960 Sq ft ie.89.21sq mtrs built up area, old Property No 280/2 and new Property No 2006708. Constructed on land bearing Surve Ino 36,37/1 and 3,38/4 Part No at village Navali, Taluka Palghar, District Palghar in the Name of Mr. Kapurchand Ramdhyan Prajapati & Mrs. Bhanmati Kapurchand Prajapati

Date: 28/11/2025 Place: Palghar

**Authorized Officer** (Bank of Baroda) FORM NO. URC-2

Chapter XXI of the Act

4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that M/s. FUDTEKEY SOLUTIONS LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

technology, research and development services and certain business services to individuals, companies, Government, Semi-Government organization, private institutes, start-ups and the like in the space of food, beverage, and nutraceutical in India and abroad; To promote, sale, distribute, import and export, food, beverage, and/or nutraceutical products across India and abroad; To support and promote the food / nutraceutical startups by providing them technology, research and development services and business services which may include incubation or accelerating such startups; and To conduct any other lawful activities that contributes to growth of food, beverage and

proposed company may be inspected at the office at Pooja Complex, Office No. 1, Near Vijay Nagari, Waghbil Road, G. B. Road, Thane 400607, Maharashtra, India Flat MH IN

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana). Pin Code-122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 29" day of November, 2025 Name of applicants-

1. Ashish Prabhakar Jogi Aboli Ashish Jogi



No:- f.6(66)JDA/G.Store/Mike Arrangement/2025-27/D-419 Date: 26.11.2025

### NOTICE INVITING BID Online Bids are invited for "Two years rate contract for Mike

Arrangement in JDA" up-to 16.12.2025 till 6:00 p.m. The estimated cost of work is Rs. 1,50,00,000/- (One hundred fifty lacs only). The last date for applying for bid and making Online Payment on JDA portal is 16.12.2025 by 6:00 P.M. Details may be seen in the Bidding Document available on www.sppp.rajasthan.gov.in, www.eproc.rajasthan.gov.in and www.jda.rajasthan.gov.in.

### UBN No. JDA 2526SLRC00524

To participate in the bid, bidder has to be:

 Registered on JDA website www.jda.rajasthan.gov.in, For Participating in the bid, the bidder has to apply for the bid

and pay the Bidding Document Fee, RISL Processing Fee and Bid Security Deposit online only. 2. Registered on e-Procurement Portal of Government of

Rajasthan www.eproc.rajasthan.gov.in for online e-Bid submission.

Raj.Samwad/C/25/14774

Dy. Commissioner Store



Web address: - www.unionbankofindia.co.in, E-mail: ubin0561827@unionbankofindia.bank Date: 03-11-2025 Place: - Karjar 1. Mr. Kazi Vashim Akram Abdul Rahim Kazi, Flat No. 202, 2nd Floor, Survey No.

345, Plot No. 06, Village-Neral, Tal-Karjat, Raigad, 410101,

Notice under Sec.13 (2) read with Sec.13 (3) of Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. You the borrower/mortgagor/Guarantor have availed the following credit facilities from our e-Corporation Bank now Union Bank of India, Karjat branch and failed to pay the dues/instalment/ interest / operate the accounts satisfactorily and hence, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and Prudential Accounting Norms your account/s has/have been classified as Non-Performing Asset as on 24-11-2024 As on 03-11-2025, Rs. 11,08,951.99 (Eleven Lakh Eight Thousand Nine Hundred Fifty

The particulars of amount due to the Bank from you in respect of the aforesaid accounts is/are as under:

One Rupees and Paise Ninety Nine Only) sum of is outstanding in your account.

Type of Facility	Outstanding Amount as on date of NPA i.e. as on 24-11-2024	Unapplied interest from 24-11-2024 to 03-11-2025	Penal interest (Simple)	Cost / charge incurred by the bank	Total dues
UNION	Rs. 10,09,328/-	Rs. 99,623.99/-			Rs. 11,08,951.99
TOTAL	74,5,0,0,0,0,0,0,0,0				

Ninety Nine Only To secure the repayment of the monies due or the monies that may become due to the

Bank, You the mortgager had executed documents on 26-11-2020 and created security interest by way of Mortgage of immovable property described herein below: All that piece and parcel of the property bearing flat no .202,2nd floor, admeasuring area 385 Sq. fts. in building "Shree Sai Villa" construction on land Survey No. 345 Village - Neral , Taluka - Karjat of the flat within limits of Karjat municipal council. Therefore, You Borrower/Mortgagor are hereby called upon in terms of section 13(2) o the Securitisation and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002, to pay a sum of Rs.11,08,951.99/- (Eleven Lakh Eight Thousand Nine Hundred Fifty One Rupees And Paise Ninety Nine Only) together with furthe interest thereon and charges at the contractual rate as per the terms and conditions o loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the aforesaid securities by exercising any or all of the rights given under the said Act. As per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained /prevented from disposing of or dealing with the above securities without the consent of the bank Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAES

Please Note:- All the notices previously issued under SARFAESI act 2002 are stand hereby withdrawn and this notice shall prevail and superseded all earlier notices issued by the bank under SARFAESI Act. Yours Faithfully,

in respect of time available, to redeem the secured assets

**Authorised Officer** Union Bank of India

# FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR

	IN REAL ESTATE DEVELOPMENT der sub-regulation (1) of regulation 36A of the solvency Resolution Process for Corporate Per-	AT THAN e Insolvenc	E, MAHARASHTRA by and Bankruptcy B	
	RELEVANT PAI	RTICUL	ARS	
t.	Name of the corporate debtor along with PAN & CIN/LLP No.	THEME	DEVELOPERS	PRIVATE

100	& CIN/LLP No.	LIMITED CIN: U45201MH2006PTC164958 PAN:AACCT5281D
2.	Address of the registered office	302-303, Abhimaan II, Opp. Forest Office Teen Hath Naka, Thane-West, Naupad (Thane), Thane, Maharashtra - 400602
3,	URL of website	NotApplicable
4.	Details of place where majority of fixed assets are located	Teen Hath Naka, Thane-West, Naupad (Thane), Thane, Maharashtra - 400602
5.	Installed capacity of main products/ services	Slum rehabilitation: R1_Tenant Commercial - 2176,71 sqr RCC completed out of 3109.59 sqm R2_Tenant Commercial - 1865.84 sqr

5.	Installed capacity of main products/ services	Slum rehabilitation: R1 _ Tenant Commercial - 2176.71 sqr RCC completed out of 3109.59 sqm RC completed out of 3109.59 sqm RC completed out of 1865.84 sqm RC completed out of 1865.84 sqm RC completed out of 12092.71 sqm RC completed out of 12092.71 sqm RC completed out of 12092.71 sqm RC completed out of 9676.69 sqm Real estate Project: 72 storied building for residential purpose 7,457.51 sqm RCC completed out of 53,521.48 sqm
6,	Quantity and value of main products/	Only Agreement of sale entered sinc

		72 storied building for residential purpos 7,457.51sqm RCC completed out 53,521.48sqm	
3,	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Only Agreement of sale entered since project is yet to be completed.	
7.	Number of employees/ workmen	Employees-11	
<ol> <li>Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL</li> </ol>			
9,	Eligibility for resolution applicants under	Can be sought by emailing to the Resolution	

section 25(2)(h) of the Code is available at Professional at: ibc.theme@gmail.com/ slahiri0207@gmail.com 10. Last date for receipt of expression of interest | 15th December 2025 Date of issue of provisional list of prospective 26th December 2025

resolution applicants 12. Last date for submission of objections to 31st December 2025 provisional list 13. Date of issue of final list of prospective 10th January 2026 resolution applicants

 Date of issue of information memorandum, 15th January 2026 evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants

Last date for submission of resolution plans 16th February 2026

Place : Kolkata

Date: 29th November 2025

16. Process email id to submit Expression of ibc.theme@gmail.com

Soumitra Lahir Resolution Professiona IBBI/IPA-001/IP-P00734/2017-2018/11232

Flat 14D & E. Tower- 32, Genexx Valley, Joka Diamond Harbour Road, Kolkata - 700104 Email: slahiri0207@gmail.com, ibc.theme@gmail.com Phone: +91 33 23903644, Cell: +91 8420969857 For, Theme Developers Private Limited

Advertisement giving notice about registration under Part I of [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule

2. The Principal objects of the company are as follows:- To provide

nutraceutical industries 3. A copy of the draft memorandum and articles of association of the

FORM A **PUBLIC ANNOUNCEMENT** (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF CARNIVAL FILMS ENTERTAINMENT PRIVATE LIMITED **RELEVANT PARTICULARS**  Name of corporate debtor Carnival Films Entertainment Pvt Ltd 2. Date of incorporation of corporate debtor 09/07/2007 3. Authority under which corporate debtor is Registrar of Company, Mumbai incorporated/registered U92100MH2007PTC172998 4. Corporate Identity No./Limited Liability Identification No.of corporate debtor 5. Address of the registered office and principal Carnival House, GEN A K Vaidya Marg, Office office (if any) of corporate debtor Western Express highway, Dinsishu, Malad

East, Mumbai - 400097 27.11.2025 Insolvency commencement date in respect of corporate debtor Estimated date of closure of insolvency 26.05.2026 resolution process

Registration Number

IBBI/IPA-03/IP-N00024/2017-2018/10174

Name and registration number of the in Interim Resolution Professional:

solvency professional acting as interim Ashok Kumar Gulla

resolutión professional

Registered Address Address and e-mail of the interim resolution RBSA Restructuring Advisors LLP, 6th floor, Tower professional, as registered with the Board 4A, DLF Cyber Green, Cyber City, Gurugram Delhi NCR Haryana Email Id: ashok.gulla@rbsa.in Address and e-mail to be used for Correspondence Address: RBSA Restructuring Advisors LLP, 6th floor, Tower 4A, DLF Cyber Green, Cyber City, Gurugramcorrespondence with the interim resolution professional

Corporate Email Id - cfepl@outlook.com 1. Last date for submission of claims 11/12/2025 Classes of creditors, if any, under clause (b) of Not Applicable sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional Names of Insolvency Professionals identified Not Applicable

in a class (Three names for each class) Relevant Forms and Web link for downloading the claim forms: Details of authorized representatives are www.ibbi.gov.in/downloadforms.html Not Applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Carnival Films Entertainment

to act as Authorised Representative of creditors

Private Limited vide order no CP(IB) 346/MB/2024 dated 27.11.2025.

claims with proof on or before 11 December 2025 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Ashok Kumar Gulla

The creditors of Carnival Films Entertainment Private limited are hereby called upon to submit their

Interim Resolution Professional in the matter of Carnival Films Entertainment Pvt Ltd. Registration Number- IBBI/IPA-03/IP-N00024/2017-2018/10174

### **PUNJAB COMMUNICATIONS LIMITED** Regd, Office: B-91, Phase VIII, Industrial Area, SAS Nagar, Mohali-160071

Web: www.puncom.com CIN: L32202PB1981SGC004616 NOTICE OF 44" AGM THROUGH VC/DAVM, E-VOTING INSTRUCTIONS AND **BOOK CLOSURE INFORMATION** Notice is hereby given that the 44th Annual General Meeting of the Company will be

held on Monday, 22nd December, 2025 at 11:30 A.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses. as set out in the Notice of 44" AGM Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable rules made

there under and Regulation 42 of Listing Regulations, the Register of Members & Share Transfer Books of Company shall remain closed from 16th December. 2025 to 22nd December, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM. In compliance with the General Circular No. 03/2025 dated 22" September 2025 in continuation with General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 issued by the

Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") read with Regulation 36 (1) (b) of SEBI (LODR) Regulations, 2015, the Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In view of these MCA Circulars read with the relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM only. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM by following the instructions given at Note No. 14 of AGM Notice. In compliance with the aforesaid circulars, the Notice of AGM along with Annual

Report 2024-25 is being sent only through electronic mode to all those Members whose email addresses are registered with the Company/Depository. Members are requested to kindly update their E-mail address with depository participants in case of holding shares in demat form. If holding shares in physical form, Members are requested to inform/update their E-mail ID to the Company/RTA. In case of Member(s) who have not registered their email addresses with the Company/Depositories, are requested to please follow the below instructions to register their email address for obtaining Annual Report 2024-25 as well as login details for e-voting facility and joining the AGM through VC/OAVM:

 For Physical members - Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card)by email to ramap@alankit.com and cc to shareholders@puncom.com

For Demat members including Individual demat members -Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meeting through Depository.

Members may note that a letter containing the web-link, including the exact path, where complete details of the Annual Report is available, has been sent to those shareholders who have not registered their email addresses with the Company/Depository. Further, the Notice of AGM and Annual Report 2024-25 is available on the Company's website at www.puncom.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL (agency for providing the remote e-voting facility before the AGM and e-voting facility during the AGM) at www.evotingindia.com. Pursuant to Section 108 of Companies Act, 2013 read with rules thereunder and

Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing its members the facility to exercise their right to vote by electronic means in respect of the business to be transacted at 44° AGM through remote e-voting services before the AGM and through e-voting facility during the AGM. The remote e-voting shall commence on 17th December, 2025 (09:00 A.M) and ends on 21th December, 2025 (05:00 P.M). During this period, the member(s) holding shares either in physical or dematerialized form as on cut-off date i.e. 15" December, 2025 may cast their vote electronically. Any person who becomes member of Company after sending of Notice of AGM and holding shares as on the cut-off date may obtain the User ID and password by following instructions given at Note no. 14 of Notice. The remote e-voting shall not be allowed beyond the said date & time. The Company will also provide the facility to cast the vote by electronic means

during the AGM. The members who have already exercised their vote by remote

e-voting may attend the meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The instructions for joining the AGM through VC/OAVM are provided in the Note no. 14 of Notice of the 44" AGM, The member(s) whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as the e-voting during In case of any queries, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.evotingindia.com

under help section. Any grievances related to e-voting, may be addressed to Mr. Naresh Kumar Mehandru (Assistant Manager-Secretarial) at B-91. Phase-VIII, Industrial Area, SAS Nagar, Mohali-160071 or at shareholders@puncom.com or at + 91-172-2237142. For: PUNJAB COMMUNICATIONS LIMITED

Place: S.A.S Nagar Company Secretary & Copalpere Prizardial express 20075 Date: November 28, 2025



## Tamilnadu Petroproducts Limited Regd.Office: Manali Express Highway, Manali, Chennai 600 068.

CIN: L23200TN1984PLC010931 Website: www.tnpetro.com E-mail: secy-legal@tnpetro.com

Telefax: 044-25945588 / 69185588

## NOTICE OF POSTAL BALLOT

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20

NOTICE is hereby given for obtaining the consent of the Members through Postal Ballot for appointment of Mrs. Sweta Suman, IAS (DIN: 11292451) as a Director of the Company.

& 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules) the said Notice has been sent on 28" November, 2025 to all the shareholders whose names appear on the Register of Members/ List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited (NSDL) / Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business hours on Friday, 21" November 2025 ("Cut-off date") and who have registered their email id with the Company/ Depositories. It may be noted that in accordance with the relaxation granted by the Ministry of Corporate Affairs vide Circular 03/2025 dated 22" September 2025, the said notice has been sent only in electronic mode. The Notice of Postal Ballot has also been placed on the Websites of the Company, RTA and CDSL The facility for remote e-Voting is being provided to the Members in accordance

with the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 & 22 of the Rules and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the relevant Circulars to cast their vote for the resolution given in the notice. The Company has engaged the services of CDSL to provide the e-Voting facility.

enabling the Members to cast their votes electronically in a secure manner. Detailed guidance for participating in thee-Voting has been provided in the Notice.

The e-Voting will commence on Sunday, November 30, 2025 at 9:00 AM (IST)

and end on Monday, December 29, 2025 at 5:00 PM (IST). The e-Voting module shall be disabled thereafter. Members who have not received the Notice may download the same from the website of the Company or may request for an electronic copy of the same by writing to the Registrar and Share Transfer Agent (RTA), Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, 1, Club House Road, Chennai - 600 002, E-mail: investor@cameoindia.com Subject to the restrictions under the Act and the other applicable Regulations,

persons who are entered as Members in the Register of Members or in the Register of Beneficial Owners by the Depositories as on the Cut-off date alone shall be entitled to exercise the voting rights.

The results of the voting would be declared as stipulated under the relevant Rules, informed to the Stock Exchanges and will also be posted on the Website of the Company and CDSL. For any gueries or issues regarding e-Voting, please refer to the Frequently Asked

Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievances relating to e-Voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013; Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll free No. 1800 21 099 11. In case of difficulties, Members may also contact the undersigned or the RTA. By Order of the Board For Tamilnadu Petroproducts Limited

> Sangeetha Sekar Company Secretary



Place: Chennai

Sr.

No.

Date: 29.11.2025

### TATA MOTORS PASSENGER VEHICLES LIMITED (FORMERLY TATA MOTORS LIMITED) Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001

**Tel:** +91 22 6665 8282 **Email:** inv\_rel@tatamotors.com Website: www.cars.tatamotors.com CIN - L28920MH1945PLC004520

NOTICE is hereby given that Tata Motors Passenger Vehicles Limited (formerly Tata Motors Limited) ("the Company"), pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder ("Rules"), Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") read with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/ conducting postal ballot process through e-voting vide various general circulars issued by MCA ("Circulars"), including any statutory modification(s) or amendment(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and, approval of the members of the Company is being sought for the following Special/Ordinary Resolution(s) to be passed by way of Postal Ballot through remote e-voting process ("remote e-voting") only:

1	Appointment of Mrs Sudha Krishnan (DIN:02885630) as Non-Executive, Independent Director of the Company	Special Resolution
2	Appointment of Mr Pathamadai Balachandran Balaji (DIN:02762983) as Non-Executive Director of the Company	Ordinary Resolution
3	Appointment of Mr Shailesh Chandra (DIN:07593905) as a Director of the Company	Ordinary Resolution
4	Appointment of Mr Shailesh Chandra (DIN:07593905) as Managing Director and Chief Executive Officer of the Company and payment of remuneration	Ordinary Resolution

**Description of Resolution(s)** 

The Postal Ballot Notice ("Notice") is available on the website of the Company at https://cars.tatamotors.com/investors/shareholder-information/ postal-ballot.html, the website of NSDL at www.evoting.nsdl.com as well as on the website of the stock exchanges, i.e., BSE Ltd and the National Stock Exchange of India Ltd at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, on which the equity shares are listed.

In accordance with the applicable laws, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice, through electronic means only to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ MUFG Intime India Private Limited, the Registrar and Transfer Agent ('RTA')/ Depositories as on Friday, November 21, 2025 ("cut-off date").

In accordance with the provisions of MCA Circulars, physical copy of the

Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope are not sent to the members for this Postal Ballot and members can vote through e-voting. Voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the members as on the cut-off date. A person who is not

a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only. Instructions for e-voting:

# The detailed procedure with respect to remote e-Voting is mentioned below:

Mumbai

1. The remote e-Voting shall commence on Saturday, November 29, 2025 at 9 a.m. (IST) and shall end on Sunday, December 28, 2025 at 5 p.m.

(IST). During this period, Members of the Company holding shares in physical or electronic form as on the Cut-Off Date may cast their vote electronically. Members are requested to accord their ASSENT(FOR) or DISSENT(AGAINST) through the remote e-voting process not later than Sunday, December 28, 2025 at 5 p.m. (IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. 2. The Board of Directors has appointed Mr. P. N. Parikh (Membership No.

FCS 327, CP No. 1228) or failing him, Ms. Jigyasa N. Ved (Membership No. FCS 6488, CP No. 6018) or failing her, Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331, CP No. 9511) of M/s. Parikh & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner. 3. The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed

on the Company's website www.cars.tatamotors.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after the result is declared by the Chairman or any other person authorized by him, and the same shall be communicated to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed. The results shall also be displayed on the notice board at the Registered Office of the Company. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions

(FAQs) for Members and e-Voting user manual for Members available at

the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000

or send a request to Ms Pallavi Mhatre, Assistant Vice President - NSDL at evoting@nsdl.com Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular, the manner of casting vote through remote e-Voting.

(formerly Tata Motors Limited)

Maloy Kumar Gupta Company Secretary & Chief Legal Officer

For Tata Motors Passenger Vehicles Limited

# NAGARJUNA AGRI-TECH LIMITED

Regd. Off.: Office No. 15-113, at We Work Raheja Mindspace, 13th Floor, Building No. 9, TSIIC, Software Units Layout, Madhpaur, Telangana - 500081 CIN: L01119TG1987PLC007981, Email ID: nagarjunaagritech2025@gmail.com Contact No.: 0091-40-23357248

### NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EGM') of the members of Nagarjuna Agri-Tech Limited ("Company") is scheduled to be held on Monday, December 22, 2025 at 5.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the business, as set out in the Notice dated November 21, 2025, convening the said EGM.

In view of the MCA Circulars and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), allowing convening the EGM through Video Conferencing or Other Audio-Visual Means, without the physical presence of the Members at a common venue, the EGM of the Company is being held through VC/OAVM.

### NOTICE OF EGM AND DISPATCH

In accordance with the above-mentioned circulars, the Notice has been sent in electronic mode to members whose e-mail ids are registered with the Company/Depository Participants (DPs). The electronic dispatch of Notice to Members is completed on Friday, November 28, 2025. The Notice is also available on the Company's website www.nagarjunaagritech.com and also on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com Members who have acquired shares in the Company after the said date, or who have not registered their e-mail address with the DP/RTA/Company.

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register

of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday,

### CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS

December 16, 2025 to Monday, December 22, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Members and all other persons concerned are requested to lodge the share transfer deed(s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent (RTA) and update their particulars, if any, to the RTA (in respect of shares held in physical form) or directly to their Depository Participant(s) on or before Monday, December 15, 2025 ("Cut-off date"). All shareholders holding shares as on cut-off date shall be eligible to cast their vote and attend the EGM of the Company. MANNER OF VOTING AT THE EGM (REMOTE E-VOTING AND E-VOTING AT EGM NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies Act, 2013,

read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations,

2015, the Company is providing e-voting facility (remote e-voting and e-voting at the EGM) to all its Shareholders to enable them to cast their votes on all matters listed in the said Notice through electronic means. Cut-Off Date for determining the Members | Monday, December 15, 2025 entitled to vote through e-voting Commencement of e-voting period Friday, December 19, 2025 (9:00 AM)

End of e-voting period Sunday, December 21, 2025 (5:00 PM) The members who cast their vote through remote e-voting may attend the EGM but will not be allowed to vote again at the EGM. The detailed instructions for casting the vote through e-voting is attached to the EGM Notice as well as available on the Company's website on www.nagarjunaagritech.com and on websites at www.evotingindia.com and

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the EGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 or mail to xifield@gmail.com and ccare@xlsoftech.com. However, if such person is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and password for casting vote. Any person who is not a shareholder as on the cut-off date may consider this notice for informational purposes only. ATTENDANCE TO THE EGM THROUGH VC/OAVM:

**Canara Bank** 

**Versus** 

Type of Resolution

Members are requested to note, that in view of the MCA Circulars, the Company is pleased to provide attendance to the EGM through VC/OAVM facility. The Shareholders will be required to login on www.evotingindia.com using their e-voting User ID and password. The link to view and participate in the EGM proceedings will be available on www.evotingindia.com. The details for participation to the EGM, registration as a speaker and to ask questions on the agenda for the EGM are included in the Notes to the EGM Notice. Members are requested to update the address/ email their DP by sending a written request by email to xifield@gmail.com and ccare@xlsoftech.com.

In case of any queries/grievances, connected with facility for voting by electronic means, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

By Order of the Board of Directors For Nagarjuna Agri-Tech Limited

Date: 28.11.2025 Deepika Bhutra Place: Hyderabad Company Secretary & Compliance Officer

IN THE MUMBAI DEBT RECOVERY TRIBUNAL NO. I **RECOVERY PROCEEDING No. 81 of 2009** Warrant Of Attachment Of Immovable Property Under Rule 48 Of The Second Schedule To The Imcome Tax Act, 1961 Read With The

Recovery Of The Debts & Banruptcy Act, 1993. **Exhibit No: 116** Next Date: 07.01.2026 In The Matter Of

....Certificate Holder

M/S. Eltech Fine Chem ....Certificate Debtors M/s Eltech Fine Chem Pvt. Ltd., 61, Omkar Society, New Anand Nagar,

Near Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai-400 055. Factory address Plot No.E-5, MIDC, Lote Parasuram, Tal-Khed Dist. Ratnagiri.

2a. Krupa Shashank Ghag, (Grand Daughter of Deceased Defendant No.2.) residing at 61, Omkar Society, New Anand Nagar, New Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai 400055.

2b. Sandesh Suryakant Mhamunkar, (Grand Son of Deceased Defendant No.2) residing at 61, Omkar Society, NewAnand Nagar, New Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai 400055. 2c. Aadesh Suryakant Mhamunkar, (Grand Son of Deceased Defendant No.2 residing at 61, Omkar Society, New Anand Nagar, New Vakola

Bridge, Santacruz (East), Mumbai 400055. 2d. Bharti Vipin More, (Grand Daughter of Deceased Defendant No.2 residing at 61, Omkar Society, New Anand Nagar, New Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai 400055. 3. Shri Dattajirao Govind Ambre, Director Cum Guarantor M/s Eltech Fine

Chem Pvt Ltd. 61, Omkar Society, New Anand Nagar, Near Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai- 400 055 Factory address at: Plot No.E-5, MIDC, Late Parasuram, Tal-Khed, Dist. Ratnagiri. I. Shri Vikrant Dattajirao Ambre, Director Cum Guarantor M/s Eltech Fine Chem Pvt. Ltd. 61, Omkar Society, New Anand Nagar, Near Vakola

Bridge, Santacruz (East), Mumbai- 400 055 Factory address at: Plot No.E-5,MIDC, Late Parasuram, Tal-Khed, Dist. Ratnagiri 5. Shri. Sanjay Dattajirao Ambre, Director cum Guarantor M/s Eltech Fine Chem Pvt. Ltd. 61, Omkar Society, New Anand Nagar, Near Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai- 400 055 Factory address at: Plot No.E-

5, MIDC, Late Parasuram, Tal-Khed, Dist. Ratnagiri 6. Shri Subash Sakharam Pawar, Director Cum Guarantor M/s Eltech Fine Chem Pvt. Ltd. 61, Omkar Society, New Anand Nagar, Near Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai- 400 055 Factory address at: Plot No.E-5, MIDC, Lote Parasuram, Tal-Khed, Dist. Ratnagiri.

Whereas you, M/s. Eltech Fine Chem Pvt Ltd & Ors have failed to pay the outstanding amount Rs. 2,37,75,287.24 (Two Crore Thirty Seven Lakhs Seventy Five Thousand Two Hundred Eighty Seven and Paisa Twenty Four) along with pendent lite and future interest payable by you in respect of Recovery Certificate No. 81 of 2009. That the further assets have been identified by the Bank and accordingly Learned Recovery Officer has directed to attach the properties thereto.

You are hereby prohibited and restrained until further orders, from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned property in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or charge. Specification of Immovable and movable property

a. Survey No 105/12 admeasuring about 0.27.00 Sq 2A Krupa Shashank mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Ghag; Khed, District Ratnagiri, State Maharashtra. 2B Sandesh b. Survey No 15/1 admeasuring about 0.07.60 Sq Suryakant mtr, lying being situated at Village Awashi. Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. Mhamunkar; c. Survey No 27/18 admeasuring about 0.41.00 Sq 2C Adarsh mtr, lying being situated at Village Awashi, Taluka

Certificate Debtor Description Of Immovable Property

2D Bhakti Vipin Khed, District Ratnagiri, State Maharashtra. e. Survey No 98/2 admeasuring about 0.49.00 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka 3. Vikrant Dattajirao Khed, District Ratnagiri, State Maharashtra. Survey No 13/A12 admeasuring about 0.52.00 Sq Ambre; mtr, lying being situated at Village Awashi, Taluka

4. Sanjay Dattajirao **Ambre** 

Suryakant

Mhamunkar;

Khed, District Ratnagiri, State Maharashtra. g. Survey No 14/3 admeasuring about 0.12.90 Sq. mtr, lying being situated at Village Awashi, Taluka

Khed, District Ratnagiri, State Maharashtra. n. Survey No. 82/2/2 admeasuring about 0.43.60 sq mtrs, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. Survey No 57/4B admeasuring about 0.08.60 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. Survey No 68/2/2B admeasuring about 1.56.00 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. c. Survey No 57/4A/1 admeasuring about 0.03.10 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed. District Ratnagiri, State Maharashtra. Survey No 84/1A/1B admeasuring about 2.16.50 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. m. Survey No 84/5 admeasuring about 0.42.00 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. n. Survey No 16/27B admeasuring about 0.48.90 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. o. Survey No 363/5/1 admeasuring about 0.26.00 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. p. Survey No 363/7 admeasuring about 0.92.00 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra. q. Survey No 42/14 admeasuring about 0.38.00 Sq mtr, lying being situated at Village Awashi, Taluka Khed, District Ratnagiri, State Maharashtra.

Khed, District Ratnagiri, State Maharashtra.

d. Survey No 27/2 admeasuring about 0.89.00 Sq

mtr, lying being situated at Village Awashi, Taluka

Siddhram Kripa Bungalow, Village Gunande, Subash Sakharam Pawar Taluka Khed, District Ratnagiri Given under my hand and seal of the Tribunal on this 24th day of November 2025 at Mumbai.



(MAHESH KUMAR) Recovery Officer, Debt Recivery Tribunal